

प्रतिपाद्य von dem die Rede geht SĀH. D. 107, 18. °त्व n. ebend.  
 प्रतिपित्सा SARVADARĀṢANAS. 126, 20.  
 प्रतिपुंनियत (1. प्रति - पुम् + नि°) adj. für jede Seele besonders bestimmt SARVADARĀṢANAS. 87, 5.  
 प्रतिप्रभ, AUFRECHT liest प्रतिप्रभु.  
 प्रतिप्रभु s. प्रतिप्रभ.  
 प्रतिप्रयोग m. Gegenausführung, eine parallel laufende Ausführung eines Satzes SARVADARĀṢANAS. 48, 10.  
 प्रतिप्रसवम् adv. bei jeder Geburt: प्रतिप्रसवस्वप्नप्रतिष्ठा SARVADARĀṢANAS. 180, 2, 3.  
 प्रतिफलन MALLIN. zu Çiç. 4, 67.  
 प्रतिवन्ध 3) ein logisches Hindernis, Beseitigungsgrund (= बाध) SARVADARĀṢANAS. 117, 17.  
 प्रतिवन्धक 1) SARVADARĀṢANAS. 29, 15.  
 प्रतिवन्धिकल्पना f. Bez. eines best. logischen Fehlers: eine Annahme, gegen welche ein gerechter Widerspruch erhoben werden kann, SARVADARĀṢANAS. 113, 22.  
 प्रतिवन्धु erklärt NILAK. durch दौक्षित्रय.  
 प्रतिवक्र 2) ein Sohn Vaçra's BHĀG. P. 10, 90, 38. — 3) eine gegenüberliegende Seite in einem Viereck oder Polygon COLEBR. Alg. 293.  
 प्रतिविव्व u. s. w. s. प्रतिविव्व u. s. w.  
 प्रतिवोधिन् erwachend KATHĀS. 112, 131.  
 प्रतिभट Jmd oder einer Sache gewachsen SARVADARĀṢANAS. 119, 19, 21.  
 प्रतिभय 2) °कर KATHĀS. 102, 152.  
 प्रतिभा 2) zu streichen, da statt देवताप्रतिभा ऽसि मे in der ed. Calc. zu lesen ist देवता प्रतिभासि मे du scheinst mir eine Göttin zu sein. — 4) Verstand, Einsicht MBH. 3, 12799. SĀH. D. 119, 15. सर्वनिमित्तानपेतं मनोमात्रन्न्यमविसंवादकं कटिद्युत्पद्यमानं ज्ञानं प्रतिभा rasches Begreifen Verz. d. Oxf. H. 231, a, 3. fgg. Phantasia 214, a, 5. SĀH. D. 680. fg.  
 प्रतिभान Verz. d. Oxf. H. 207, a, N. 3. Z. 3. fg. HARIY. 11730 liest die neuere Ausg. प्रतिभतिश्च; NILAK.: प्रतिभावै: (sic) प्रतिभासमात्रै: — Vgl. मक्षा°.  
 प्रतिभानु ein Sohn Kṛṣṇa's BHĀG. P. 10, 61, 11.  
 प्रतिभास 3) SARVADARĀṢANAS. 17, 18. 18, 1. 5. fg. 19, 5.  
 प्रतिभुञ्ज m. = प्रतिवक्र 3) COLEBR. Alg. 293.  
 प्रतिभू P. 6, 4, 85, Sch. दत्तप्रतिभुञ्जौ मुक्ता die Beiden wurden freigelassen, nachdem sie Bürgen gestellt hatten, KATHĀS. 60, 225.  
 प्रतिभेद् 1) NILAK. zu MBH. 12, 6845: प्रतिभेदात् उरःकण्ठशिरःस्थान्भेदात्, zu 11972: प्रतिभेदो रूपभेदः. — 2) KATHĀS. 71, 282. 88, 27. 112, 161. am Ende eines adj. comp. f. स्त्रा 103, 64.  
 प्रतिमत्स्य MBH. 6, 359 in der ed. Bomb.  
 प्रतिमल्ल MĀLATIM. 81, 9. न खड्गविद्याविज्ञाने प्रतिमल्लो ऽस्ति मे क्षितौ KATHĀS. 83, 28.  
 प्रतिमास n. ersetztes Fleisch KATHĀS. 61, 282.  
 प्रतिमात्रा (1. प्र° + मा°) f. pl. alle Moren Ind. St. 9, 133. 138. — Vgl. unten प्रतिशाखा.  
 प्रतिमान 2) Sp. 969, Z. 1 auch NILAK. liest 3, 10879 fälschlich अ° unvergleichlich. Z. 4. fgg. vgl. oben u. प्रतिभान.

प्रतिमाला unter den 64 Kalā Verz. d. Oxf. H. 217, a, 9.  
 प्रतिमासम्, प्रतिमासस्त्रिङ्गत्रत Verz. d. Oxf. H. 44, b, 36.  
 प्रतिमास्य, richtig प्रतिमत्स्य die ed. Bomb.  
 प्रतिमित्र, die ed. Bomb. richtig प्रत्यमित्र.  
 1. प्रतिमुख Epitasis SĀH. D. 334. 126, 16. nach dem Schol. Entgegnung, Antwort 309.  
 प्रतिमुक्तम् SĀH. D. 207, 3. KĀURAP. 40 bei HAEB. S. 234.  
 प्रतिमोक्षण lies (von मोक्षय् mit प्रति) st. (wie eben).  
 प्रतियामिनि (1. प्र° + यामिनी) adv. jede Nacht KATHĀS. 61, 91.  
 प्रतियोगिक, तादात्म्यप्रतियोगिक: प्रतिषेध: in Beziehung stehend zu, in Verbindung stehend mit SARVADARĀṢANAS. 111, 22. 112, 1.  
 प्रतियोगिज्ञानकारणतावाद, so zu lesen.  
 प्रतियोगिन् SARVADARĀṢANAS. 43, 1. 47, 10. 62, 17. 73, 9. 108, 18. 111, 1. 161, 15. प्रतियोगिता 47, 8. प्रतियोगिव 62, 21. 103, 21. प्रतियोगिज्ञानस्य हेतुव्यवहणम् Titel einer Schrift HALL 44. प्रतियोग्यधिकरणो नाशस्योत्पत्तिनिरासः dosgl. 43. अ° BHĀSHĀP. 68.  
 प्रतिरव 1) Z. 2 lies 6 st. b. — 2) KATHĀS. 103, 168.  
 प्रतिराज oder °राजन् KATHĀS. 121, 255.  
 1. प्रतिरूप BHĀG. P. 10, 42, 28.  
 2. प्रतिरूप 1) a) प्रतिरूपं वचनमार्यस्य UTTARARĀMAK. 98, 20 (130, 14).  
 1. प्रतिरूपक 2) nach NILAK. zu MBH. 12, 2037 = कृत्रिमं शासनपक्षम्; ders. zu 2170: प्रतिरूपकं प्रतिमा तत्कारकैस्तद्वारा कार्मणकारिभिः कैलिकैः.  
 प्रतिरूप्य, die ed. Bomb. richtig अप्रतिरूप्य.  
 प्रतिरोध Hemmnis, Verstopfung: अत्रप्रतिरोधकरं Suçr. 2, 90, 5.  
 प्रतिरोधिन् MĀLATIM. 77, 9.  
 प्रतिराम् das Erhalten, Finden, Erlangung: फल° SARVADARĀṢANAS. 3, 16. स्मृति° 38, 15. das Fassen, Erfassen, Begreifen 23, 3.  
 प्रतिराम 1) विद्या Bez. eines best. verkehrt (von hinten nach vorn) zu lesenden Zauberspruches KATHĀS. 74, 133. fg.; vgl. 234. °गुण Ind. St. 8, 441. fg. प्रतिरामेन in unfreundlicher Weise VṚDDHA-KĀN. 7, 10. °ञ Verz. d. Oxf. H. 277, b, 8. 281, b, 15.  
 प्रतिवक्तव्य, न चास्मि प्रतिवक्तव्यः सीतो प्रति कथं च न ich gestatte keine Widerrede R. 7, 43, 19.  
 प्रतिवचन 2) अद्वैत प्रतिवचनम् VIKR. 38, 16. प्रतिवचनं प्रयच्छति PAÑĀT. 117, 14. fg. SARVADARĀṢANAS. 42, 19. Antwort anf (gen.), Beantwortung: अस्य प्रश्नस्य 122, 3.  
 प्रतिवचम् KATHĀS. 66, 68.  
 प्रतिवत्सरम् KATHĀS. 80, 6.  
 प्रतिवातम् MBH. 12, 5210. Spr. 4982. Z. 2 lies 33 st. 33.  
 प्रतिविधित्सा (vom desid. von 1. धा mit प्रतिवि) f. das Verlangen —, die Absicht entgegenzuarbeiten KATHĀS. 81, 41.  
 प्रतिविव्व (richtiger °विव्व), चित्प्रति° WEBER, RĀMAT. Up. 343. Z. 10. fgg. vgl. विव्वप्रतिविव्वत्वे SĀH. D. 273, 4.  
 प्रतिविव्वक = प्रतिविव्व KATHĀS. 62, 188.  
 प्रतिविव्वय्, °विव्वत् UTTARARĀMAK. 83, 3 (109, 5). DHŪRTAS. 73, 14.  
 प्रतिवृत्तात्तम् (1. प्र° + वृत्तात्) adv. in den einzelnen Erzählungen Spr. 3120.